

VISTAR AMAR LIMITED

Reg. Off.: Plot - A4, APMC - MAFCO Yard, Sector 18, Vashi, Navi Mumbai – 400703

Tel: +91 22 27880820 Website: www.vistaramar.com

CIN No.: L05000MH1983PLC272707

Date: 14/11/2022

To,
Listing Compliance Department
BSE Limited
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400001

Sub: **Submission of Newspaper Advertisement Cutting**

Dear Sir,

We are enclosing herewith Newspaper Advertisement Cutting of Un-audited Financial Result of the Company for the quarter and half year ended 30th September, 2022 one published in English Language Newspaper in Business Standard and one in Regional Language Newspaper in Mumbai Lakshdeep.

Kindly arrange to take the above information on your record and oblige.

Thanking You,

Yours Faithfully,
For Vistar Amar Limited

Rajeshkumar Babulal Panjari
Managing Director
DIN No. 00261895

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,
MUMBAI BENCH

COMPANY SCHEME PETITION NO. 192 OF 2022
IN
COMPANY SCHEME APPLICATION NO. 206 OF 2022

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)

AND

In the matter of Sections 230 to 232 read with Section 52, 66 and other relevant provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under as in force from time to time;

AND

In the matter of Scheme of Arrangement and Merger of Trent Brands Limited, the First Transferor Company and Common Wealth Developers Limited, the Second Transferor Company with Nahar Retail Trading Services Limited the Transferee Company.

Trent Brands Limited [CIN: U74899MH1995PLC313795])
a company incorporated under the Companies Act, 1956)
having its registered office at 2nd Floor, Taj Building, 210)
Dr. D.N. Road, Fort, Mumbai – 400001)...Petitioner Company 1

Common Wealth Developers Limited)
[CIN: U45200MH2006PLC161913], a company)
incorporated under the Companies Act, 1956 having its)
registered office at 2nd Floor, Taj Building,)
210 Dr. D.N. Road, Fort, Mumbai – 400001)...Petitioner Company 2

Nahar Retail Trading Services Limited)
[CIN:U74899MH1971PLC315878], a company)
incorporated under the Companies Act, 1956 having its)
registered office at 2nd Floor, Taj Building,)
210 Dr. D.N. Road, Fort, Mumbai – 400001)...Petitioner Company 3

NOTICE OF PETITION.

A Joint Petition under Sections 230 to 232 read with Section 52, 66 and other relevant provisions of the Companies Act, 2013 presented by TRENT BRANDS LIMITED, the First Transferor Company and COMMON WEALTH DEVELOPERS LIMITED, the Second Transferor Company with NAHAR RETAIL TRADING SERVICES LIMITED the Transferee Company which was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 13th day of October, 2022. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal taking company matters on 9th day of December, 2022. Any one desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates Notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 11th day of November, 2022.

For Rajesh Shah & Co.
Advocates for the Petitioner.
M/S RAJESH SHAH & CO.
Advocates for the Petitioner,
Oriental Bldg,Office No. 16,1st Floor, 30, Nagindas Master Road,
Opp. Welcome Hotel, Flora Fountain, Mumbai-400001.

COASTAL CORPORATION LIMITED				
CIN:L63040AP1981PLC003047				
Regd.Office: 15-1-37/3, Nowroji Road, MaharaniPeta, Visakhapatnam-530002, INDIA				
Ph : 0891-2567118, Fax : 0891-2567132, Website:www.coastalcorp.co.in, Email:cclinvestors@gmail.com				
Un-Audited Financial Results for the Quarter & Half Year ended 30th September, 2022				
(Rupees in Lakhs)				
Sl No	Particulars	Consolidated		
		Quarter ended 30-Sep-22	Half Year ended 30-Sep-22	Quarter ended 30-Sep-21
		Un-Audited		
1	Total income from operations(net)	10,712.13	22,356.16	12,809.85
2	Net Profit/(loss)for the period before tax	927.32	2,099.98	1,079.91
3	Net Profit/(loss) for the period after tax	675.47	1,554.41	784.67
4	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10/- each)	1,157.88	1,157.88	1,067.88
5	Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	702.92	1,484.54	753.28
6	Earnings Per Share(of Rs. 10/- each)			
	Basic	5.83	13.42	7.35
	Diluted	5.83	13.42	6.78
Key numbers of Standalone Financials				
Sl No	Particulars	Quarter ended 30-Sep-22	Half Year ended 30-Sep-22	Quarter ended 30-Sep-21
		(Un-Audited)		
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)
1	Total income from operations(net)	9,675.91	20,792.45	12,022.67
2	Profit/(Loss) before tax	933.61	2,091.16	1,076.55
3	Net Profit/(Loss) after tax	692.50	1,556.38	776.81
4	Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	650.12	1,416.69	745.42
Note: The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on Company's website at www.coastalcorp.co.in and also be accessed on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com				
For Coastal Corporation Limited Sd/- T. Valsaraj, Vice Chairman & Managing Director				
Place : Visakhapatnam Date : 12th November, 2022				

UNITY

Small Finance Bank

Registered office at Basant Lok,Vasant Vihar, New Delhi-110057

Corporate Office at 5th Floor, Centrum House, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (E), Mumbai – 400 098

(For Immovable Property)

(Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the authorized officer of Unity Small Finance Bank Limited, having its registered office at Basant Lok,Vasant Vihar, New Delhi,India-110057 and corporate office at 5th Floor, Centrum House, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (E), Mumbai – 400 098, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned hereunder calling upon the following borrowers to repay the amount mentioned in the notice being also mentioned hereunder within 60 days from the date of receipt of the said notice.

The following borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the following borrowers and the public in general that undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned hereunder:

POSSESSION NOTICE

Authorized Officer
Unity Small Finance Bank Limited

Sr No	Name of the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors & Loan Account Number	Date of Demand Notice and Outstanding	Description of the Immoveable Property	Date of Possession
1	1. Mr.Kallu Shabajeet Pandey (Borrower / Mortgage) 2. Mrs.Madhu Kallu Pandey (Co-Borrower / Mortgage) (Loan Account No. 02833020000004)	16.12.2021 Rs.13,67,234.67 (Rupees Thirteen Lakh Sixty Seven Thousand Two Hundred Thirty Four and Paise Sixty Seven Only)	Flat No.104, 1st Floor, B-Wing, Sai Aashirwad Building, Building No. 1, Plot No.20, Survey No 414/1, 2, 3 and survey No 924, 827/3 Village - Mahim, Taluka & District - Palghar 401404 admeasuring 61.14 sq. Mtr owned by Mr. Kallu Shabajeet Pandey and Mr. Madhu Kallu Pandey. The Property is bounded by : On or towards East - Access Road, On or towards West - Existing Building, On or towards South - Open Plot, On or towards North - Road	09.11.2022 Symbolic Possession
2	1.Mr.Anil Pandurang Shelar (Borrower / Mortgage) 2.Mrs.Alaka Ani Shelar (Co-Borrower / Mortgage) (Loan Account No. 028304200000028)	02.02.2021 Rs.9,21,751.00 (Rupees Nine Lakh Twenty One Thousand Seven Hundred Fifty One Only)	Flat No. 404, 4th Floor, B-Wing, Building No -4, Sector -1, Survey No-942 (P), HDLI, Paradise City, Village Mahim, Taluka Palghar- 401404 admeasuring 43.12 sq. Mtr (Carpet Area) owned by Mr. Anil Pandurang Shelar and Mrs. Alaka Ani Shelar	09.11.2022 Symbolic Possession
3	1. Mr.Bharatkumar Shantilal Jain (Borrower / Mortgage) 2. Mr. Shantilal Shival Jain (Guarantor) (Loan Account No. 028303500000006 And Loan Account No. 028305100000006)	26.07.2021 Rs.4,71,125.00 (Rupees Four Lakh Seventy One Thousand One Hundred Twenty Five Only) & Rs.13,56,791.09 (Rupees Thirteen Lakhs Fifty Six Thousand Seven Hundred Ninety One and Paise Nine Only)	Flat No. 303, 3rd Floor, Nakoda Sankul, Survey No 165, H. No. 1/4, Village Palghar, Municipal Council Palghar, Behind Ashok Thakur Building, Old Palghar West- Thane admeasuring area Build Up 950.00 sq.ft. Owned by Mr. Bharatkumar Shantilal Jain.	09.11.2022 Symbolic Possession

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property shall be subject to the Charge of Unity Small Finance Bank Limited for an amount mentioned herein above and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Date: 14.11.2022
Place: Mumbai

इंडियन बैंक

Indian Bank

ALLAHABAD

BANDRA (WEST) BRANCH : 143 Pauline Sisters' Society, Waterfield Road Bandra (West) Mumbai - 400050 • Tel: 022-26439340 • IFSC : IDIB000B602 • E-mail: bandrawest@indianbank.co.in

POSSESSION NOTICE

(For Immovable Property) (Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Indian Bank, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice Dated 26.04.2022 calling upon the Borrowers M/s. Kishan Cabinets Prop. Mr. Krishnakant T. Arya (Borrower), Mr. Krishnakant T. Arya (Mortgagor) and Mrs. Nirmala Krishnakant Arya (Mortgagor) to repay the amount mentioned in the notice being Rs.35,66,613/- (Rupees Thirty Five Lakhs Sixty Six Thousand Six Hundred Thirteen only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on this 11th of November of the year 2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs.35,66,613/- and interest and other charges thereon from date of demand notice.

The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of Immoveable Property:

Residential Flat No. 8, 1st Floor, Tapi CHS Ltd., Near Gyan Mandir School, Ganesh Wadi, Kalyan East, District Thane, Maharashtra admeasuring 535 Sqft builtup area.

Boundaries: North:- Shri Kalyan Society, South:- Road / Property of Kadam, East:- Property of Shivaji Apte, West:- Road / Property of Davbhat.

Date : 11.11.2022
Place: Mumbai

Sd/-
Authorized Officer, Indian Bank

VISTAR AMAR LIMITED

Reg. Off.: Plot - A4, APMC - MAFCO Yard, Sector 18, Vashi, Navi Mumbai – 400703

Tel: +91 22 27880820 Email: roc.shubhra@gmail.com Website: www.vistaramar.com

CIN No. L05000MH1983PLC272707

Statement of Unaudited Financial Results for the quarter & half year ended 30th Sep 2022

(Amount in Lakhs)

Sr. No.	Particulars	For the Quarter ended on			Half Year Ended		Previous Accounting Year Ended March 31, 2022
		Sep 30, 2022	June 30, 2022	Sep 30, 2021	Sep 30, 2022	Sep 30, 2021	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	702.05	1,847.51	296.26	2,549.56	1,099.77	5,596.78
2	Net profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	23.04	170.54	11.52	193.58	28.34	444.18
3	Net profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	23.04	170.54	11.52	193.58	28.34	444.18
4	Net profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	16.15	127.89	7.78	144.04	21.21	333.24
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	16.15	127.89	7.78	144.04	21.21	334.49
6	Equity share Capital	320.00	320.00	320.00	320.00	320.00	320.00
7	Reserves excluding revaluation reserves as per balance sheet of previous accounting year	NA	NA	NA	NA	NA	669.00
8	Earnings per share (of Rs 10 / - each) Basic & Diluted	0.50	4.00	0.24	4.50	0.66	10.45

Notes :
The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30 Sep 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the Stock Exchange website www.bseindia.com

By Order of Board
Sd/-
Director : Rajeshkumar Panjri
DIN: 00261895

Place : Navi Mumbai
Date : 12th Nov 2022

PODDAR HOUSING AND DEVELOPMENT LIMITED

CIN NO. L51909MH1982PLC143066

Regd. Office : Unit 3-5 Neeru Silk Mills, Mathuradas Mill Compound, 126, N.M Joshi Marg, Lower Parel (W), Mumbai, Maharashtra - 400013, INDIA

E-mail: cs.team@poddarhousing.com / Website: www.poddarhousing.com; Tel. : 022 - 66164444 / fax: 66164409

STATEMENT OF UN- AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

(All amounts is in INR Lakhs, except earning per share data)

Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED				
		Quarter Ended			Quarter Ended				
		Sep 30, 2022	Jun 30, 2022	Sep 30, 2021	Mar 31, 2022	Sep 30, 2022	Jun 30, 2022	Sep 30, 2021	Mar 31, 2022
		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)
1	Total Income from Operation (Net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinary items)	679.39	822.71	864.65	6,350.20	878.07	861.28	1,804.78	6,553.80
3	Net profit / (loss) for the period before tax (after extraordinary item and / or exceptional items)	(1,548.99)	(849.13)	(555.73)	(2,258.68)	(1,531.80)	(868.53)	(718.33)	(2,470.75)
4	Net profit / (loss) for the period after tax (after extraordinary item and / or exceptional items)	(1,548.99)	(849.13)	(555.73)	(2,258.68)	(1,531.80)	(868.53)	(718.33)	(2,470.75)
5	Total Comprehensive income for the period (comprising profit/loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(1,163.56)	(630.95)	(416.52)	(1,726.03)	(1,145.82)	(650.35)	(536.86)	(2,901.65)
6	Equity share Capital	(3,334.68)	(631.77)	(400.65)	(1,726.07)	(1,867.76)	(651.17)	(544.25)	(2,901.69)
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited Balance Sheet of the Previous Year.	631.54	631.54	631.54	631.54	631.54	631.54	631.54	631.54
8	Earning Per Share (of INR 10/- each) a) Basic (in INR) b) Diluted (in INR)	19,667.56	19,667.56		(27.33)	(18.14)	(10.30)	(8.50)	(45.95)
a)	The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results for the quarter ended September 30, 2022 filed with stock exchange under regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of BSE at (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and on company website (www.poddarhousing.com)	(18.42)	(9.99)	(6.60)	(27.33)	(18.14)	(10.30)	(8.50)	(45.95)
b)	The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their meeting on Nov 12, 2022	(18.42)	(9.99)	(6.60)	(27.33)	(18.14)	(10.30)	(8.50)	(45.95)

For Poddar Housing and Development Limited
Sd/-
Dipak Kumar Poddar
Executive Chairman

Date: November 12, 2022
Place: Mumbai

RISHI LASER LIMITED

CIN : L99999MH1992PLC066412

612, V. K. Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (W), Mumbai 400 011.

Tel. No. : (022) 23074585 / 23075677, Fax No. (022) 23080022 E-mail : rcl.mumbai@rishilaser.com, investors@rishilaser.com, Website : www.rishilaser.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER 2022

(₹ In Lakhs)

Sr. No.	Particulars	Consolidated						Standalone				
		Quarter Ended		Six Months Ended		Year Ended		Quarter Ended		Six Months Ended		Year Ended
		30-09-2022	30-06-2022	30-09-2021	30-06-2022	30-09-2021	31-03-2022	30-09-2022	30-06-2022	30-09-2021	30-06-2022	31-03-2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from Operations	3,390.58	3,034.12	3,057.14	6,424.70	4,835.77	11,731.93	3,390.58	3,029.11	3,049.33	6,419.69	4,823.29
2	Profit / (Loss) before Tax	53.01	18.35	(16.21)	71.36	(140.90)	40.94	53.01	18.79	(16.10)	71.80	(141.13)
3	Profit / (Loss) after Exceptional Items but before Tax	98.96	18.35	(16.21)	117.31	(140.90)	40.94	98.96	18.79	(16.10)	117.75	(141.13)
4	Profit / (loss) for the period	76.90	50.89	(20.47)	127.79	(141.74)	32.46	76.90	51.40	(20.31)	128.30	(141.87)
5	Total Comprehensive Income for the period	85.38	44.46	(30.74)	129.84	(150.64)	799.42	85.38	44.97	(30.58)	130.35	(150.77)
6	Paid up equity share capital (Face Value of ₹ 10/- each)	919.26	919.26	919.26	919.26	919.26	919.26	919.26	919.26	919.26	919.26	919.26
7	Other Equity excluding Revaluation Reserve						115.78					119.37
8	Earnings per equity share (Face Value of ₹ 10 each):											
	Basic (In ₹)	0.84	0.55	(0.22)	1.39	(1.54)	0.35	0.84	0.56	(0.22)	1.40	(1.54)
	Diluted (In ₹)	0.84	0.55	(0.22)	1.39	(1.54)	0.35	0.84	0.56	(0.22)	1.40	(1.54)

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
2. The unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 12th November, 2022 and the Statutory Auditor has conducted "Limited Review" of the same pursuant to Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015.
3. The statement have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
4. The consolidated financial results include the financial statement of one subsidiary viz. Rishi Vocational Education Pvt. Ltd. Upto 10.06.2022.
5. The Previous period's figures have been regrouped / rearranged / reclassified wherever necessary to suit the present layout.
6. The full format of above financial results are available on stock exchange website and on www.rishilaser.com.

For RISHI LASER LIMITED
Sd/-
Harshad Patel
Managing Director
DIN: 00164228

Place : Mumbai
Date : 12th November, 2022

SKY

SKY INDUSTRIES LIMITED

(CIN: L17120MH1989PLC052645)

Registered Office: C - 58 TTC Industrial Area, Thane Belapur Road, Pawane, Navi Mumbai - 400 705

Corporate Office: 1101, Universal Majestic, Ghatkopar Mankhurd Link Road, Chembur (West) Mumbai - 400 043

Email: corporate@skycorp.in; Website: www.skycorp.in; Tel: 022-67137900

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

(Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year ended		Year Ended
		30.09.2022 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Income from Operations	2,274.27	1,702.98	1,935.18	3,977.26	3,437.77	7,024.54
2	Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional items	98.63	107.82	170.59	206.44	321.55	656.85
3	Net Profit/(Loss) for the period before tax after exceptional items	98.63	107.82	170.59	206.44	321.55	656.85
4	Net Profit / (Loss) for the period after tax	74.13	79.77	124.94	153.89	235.18	487.20
5	Total Comprehensive income for the period [comprising profit/ (loss) for the period after tax and other comprehensive income after tax]	75.93	79.77	124.94	155.69	235.18	492.01
6	Reserves as shown in Audited Balance Sheet	-	-	-	-	-	2,602.93
7	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	785.98	785.98	678.87	785.98	678.87	684.98
8	Earnings per equity share						
	1. Basic	0.94	1.06	1.97	2.00	3.92	7.70
	2. Diluted	0.94	1.05	1.64	1.99	3.16	6.28

Notes :
1. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Second Quarter and Half Year ended September 30, 2022, filed with the Stock Exchange

रत्नागिरीत अभ्यास टाळण्यासाठी विद्यार्थ्यांचा स्वतःच्या अपहरणाचा बनाव

रत्नागिरी, दि. १३ : खेड येथील एका विद्यार्थ्याने अभ्यास टाळण्यासाठी विद्यार्थ्यांने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे पोलिसांनी उघड केले. खेड पोलीस ठाण्यात आपल्या सतरा वर्षीय पुतण्याचे कोणीतरी अपहरण केले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पल्याला पुतण्याच्या फोन आला होता. त्यावेळी त्याने घाबरलेल्या आवाजाने आपणाला चोरट्यांनी परजिल्ह्यात पकडून नेले असून मी कशीबशी सोटका करून घेतली असून आता एके ठिकाणी आश्रय घेतल्याचे त्याने फोनवरून सांगितले, असे तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला होता. तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक गडदे यांनी वरिष्ठांना याबाबत कळवल्यानंतर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक निर्माण करून मुलांचा शोध शेजारील जिल्ह्यात घेण्यात आला. तेथील हॉटेल्स, लॉजेस, विश्रामगृह येथे शोध घेत असताना मुलाचा शोध लागला.

जाहीर सूचना
येथे माझ्या सर्व अगिलांना सूचना देण्यात येत आहे की, अर्थात श्री जितेंद्र जे पाटील आणि श्री. केतन जे पाटील यांनी फ्लॅट क्र. ५०२, क्षेत्रफळ सुमारे ४३५१.१२ चौ.फू. कार्पेटेड (बाल्कनी क्षेत्र ३० चौ.फू., कार्पेटेड शेजारेंत), ५व्या मजल्यावर, सी विंग, इमारत क्र.३, आशा नगर म्हणून ज्ञात इमारत, सिडविनायक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी जे आशा नगर, कांदिवली (पू.), मुंबई-४००१०१ येथे स्थित मालमलेकीसाठी श्री. हुसेन एक पेथीवाला (हस्तान्तरकती) आणि मीमती कुलसुम अलिअसरम ड्रीवाला उर्फ कु. कुलसुम एक पेथीवाला (कुडी करणार पक्ष) यांच्याशी दिनांक ०७.११.२०२२ रोजी विक्रीसाठी करार केला आहे. यापुढे एकत्रितपणे सदर फ्लॅट म्हणून उल्लेखित येथे भाग प्रमाणपत्र क्र.०७४ विविध क्र.३६६ ते ३७०, ज्यांनी असे प्रतिनिधित्व केले आहे: श्री. एक. जी. पेथीवाला यांचे ०३.१२.२००६ रोजी मित्र झाले त्यांच्या पत्‍यात १) श्रीमती आसमा एक. पेथीवाला (पत्नी) २) श्री. हुसेन एक. पेथीवाला (मुलगा) आणि ३) श्रीमती कुलसुम अलिअसरम ड्रीवाला (विवाहित मुलगी)) हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी यापुढे श्रीमती आसमा एक पेथीवाला यांचा दि.०२.०१.२०१४ रोजी निधन झाले १) श्री. हुसेन एक. पेथीवाला (मुलगा) आणि २) श्रीमती कुलसुम अलिअसरम ड्रीवाला (विवाहित मुलगी)) हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी यापुढे श्री. हुसेन एक पेथीवाला (हस्तान्तरकती) आणि श्रीमती कुलसुम अलिअसरम ड्रीवाला उर्फ सुमी कुलसुम एक पेथीवाला (पुढी करणारे पक्ष) आणि माझे अगिला अर्थात श्री. जितेंद्र जे पाटील आणि श्री. केतन जे पाटील (हस्तान्तरकती) यांनी सदर फ्लॅटसाठी मेगार्गी क्र.बीआयएन-२-१४०००-२०२२ अंतर्गत दिनांक ०१.११.२०२२ रोजी विक्रीसाठी करार केला आणि त्या फ्लॅटवर बँक/हाऊसिंग फायनांस क./एनबीएफसी कडून या फ्लॅट आणि शेअर्सच्या शिर्षकावर चार्ज नंतर केल्या गेलेल्या गुप्ततेने मिळाले. सर्व व्यक्तिंना विक्री, भेटवस्तू, लोन, वारसा, वैवाहिक, गृहाणखत, गुप्तक, धारणाधिकार, ट्रस्ट, तला, सहदान, संरक्षक या मार्गे किंवा अन्यथा कायदेशीर वारसांसाठी दावा करून या फ्लॅटमुळे किंवा त्याच्या कोणत्याही भागापेथे कोणत्याही खात्याचा दावा असल्यास या ताखोसपुढे ७ दिवसांच्या आत अधोव्याहरी करणाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात पत्ता- जबाब मित्रा याद, गावदेवी रोड, पोर्सूर, कांदिवली (पू.), मुंबई- ४०० १०१ येथे आवश्यक कळवावे अन्यथा असेल ते केवळ सदर मासमेवळ कोणाही दावा नाही असे गुप्तते धरले जाईल.
तारीख: १४.११.२०२२ ठिकाण: मुंबई
एल जे मिश्रा वकिल

PUBLIC NOTICE

It is hereby informed for knowledge of public that, SHRI.MOHD.TARIQ MOHD YAKUB WAS owner of the Motor Vehicle No. MH02/ EF 2469 covered by permit No.2359/LW/ 2016 has expired on 02/06/2021/ J.MRS.RESHMA MOHD YAKUB QURESHI Residing of: 3/19, S.H. Compd. S.V.Rd.Nr.Jama Masjid,Bandra (W),Mumbai-400050 who being the successor to the possession of the above mentioned to conform intend to use the permit and accordingly, I have applied to the appropriate authority/Regional Transport office/Regional Transport authority for the transfer of permit in my name.

Any person/s, having any claim or objection in this regard, should intimate to the undersigned at her address given above, within 15 days from Date of publication of this notice being such fact in the notice of Regional Transport office/ Regional Transport authority.

Sd/-
MRS. RESHMA MOHD YAKUB QURESHI
(Name of Successor) Mob:9821864949
Date : 14/11/2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that My client **MR. SHINWAR ZIPAR NAM** is the owner and in the possession of his property more particularly described as. **Flat No. 701, Adivasi Soc., Bldg. 4, 'A' Wing Motilal Nagar 2, M.G. Road, Goregaon (West), Mumbai-400104.** My client do hereby states that he does not have any objection giving this property to her **Daughter Mrs. Sunita Gokul Kharpade** and he is giving this property in a sound state of health and mind.. Hence we will wait for **14 days** for the objection to make the title clearance.

Sd/-
MR. SHINWAR ZIPAR NAM
Clo. Jyoti bhatt
(Advocate of Advertiser)
Shop No. 27 Ajanta Square Mall,
Market Lane Near Borivali Court,
Borivali (West), Mumbai- 400092
Place: Mumbai Date: 14/11/2022

सूचना					
संभागाध्यक्ष जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, स्मिथक्लॉन्ड वीकेम कन्झुमर हेल्थकेअर लि. यांचे खालील भागप्रमाणपत्र हस्तांतर करणामागिवाय हलते आहेत. स्मिथक्लॉन्ड वीकेम कन्झुमर हेल्थकेअर लि. /हिन्दुस्थान युनिटीव्ह लि. यांच्याकडून दुय्यम भागप्रमाणपत्रसाठी मी/आमी अर्ज केला आहे.					
अ.क्र.	नाव	फोलियो क्र.	प्रमाणपत्र क्र.	अनुक्रमांक	भागांची संख्या
१	श्री. प्रताप माहेश्वरी, अशोक कुमार माहेश्वरी यांचा संयुक्त	पी४१२७	१३२७५६	११२१६३७७-११२१६३७६	५० - ४,१० जमी
जर कोणा व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्र, शेअर्स तसेच दत्तावेजवाबनात काही दावा असल्यास त्यांनी स्मिथक्लॉन्ड वीकेम कन्झुमर हेल्थकेअर लि. /हिन्दुस्थान युनिटीव्ह लि. , यांचे याद कार्यालय-युनिटव्ह हॉयस, चौ.डी. सार्वत मार्ग, चकला, मुंबई-४०००१९, महापृष्ठ किंवा यांचे निवचक केफिन टेक्नोलॉजिज लि., सेलेनियम टॉवर, फ्लॉट क्र.३१ व ३२, सेंटिलियमपझी, नत्ताकामागुडा, हैद्राबाद-५०००३२ येथे सदर सूचना प्रकाशित ताखोसपुढे १५ दिवसांना कळवावे. अन्यथा स्मिथक्लॉन्ड वीकेम कन्झुमर हेल्थकेअर लि. /हिन्दुस्थान युनिटीव्ह लि. कडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरित केले जाईल.					
ठिकाण: मुंबई		रावेसाराचे नाव			
दिनांक: १४.११.२०२२		श्री. प्रताप माहेश्वरी			

सूचना					
द्राढा कन्झुमरप्राइव्हाट लिमिटेड					
नोंदणीकृत कार्यालय: 1, बिशप लेझॉर्न रोड, कोलकाता-700002.					
यादारे सूचित करण्यात येते की, कंपनीच्या खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रतिभूतीसाठीची प्रमाणपत्रे हवल्ली आहेत /गहाळ झाली आहेत आणि सदरील प्रतिभूतीधारक / अर्जदार यांनी डुब्लिकेट प्रमाणपत्रासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.					
अशी कोणतीही व्यक्ती जिचा सदरील नमूद केलेल्या प्रतिभूतीच्या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचा दावा असेल त्यांनी आपल्या दाव्याच्या संदर्भातील माहिती /दावा कंपनीकडे त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात या ताखेपासून १५ दिवसांत सादर करावा, अन्यथा पुढील कोणतीही पूर्वसूचना न देता डुब्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भात कंपनी योग्य तो क्रम घेईल.					
धारकाचे / सहधारकाचे नाव	प्रतिभूतीचा प्रकार आणि दर्शनी मूल्य	प्रतिभूतीची संख्या	डिस्ट्रिक्टिव्ह क्रमांक		
चंद्रकांत कृष्णाजी सुकाळे आणि सिंधू चंद्रकांत सुकाळे	२०००००	२५८	६३१४९१५६६ ते ६३१४९१८५०		
दि. १४/११/२०२२	सहो/-				
ठिकाण : मुंबई	चंद्रकांत कृष्णाजी सुकाळे आणि सिंधू चंद्रकांत सुकाळे				

जाहीर नोटीस

मी सौ. ललीता कांचन थोरारत कांदिवली आदर्श नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, नोंदणी क्र.: एम.यू.एम/ एस.आर.ए/एच.एस.जी./ (टी.सी.) /११०३३/२००६ या संस्थेतील परि-२ मधील अनु क्र. ७३ वरील श्रीमती कोकीला किशन नागर यांचेकडून दिनांक १० डिसेंबर २००३ रोजी झोपडे खरीदी केलेले होते. त्या अनुसंगाने परि-२ वर त्यांच्या नावावजवी माझे नाव समाविष्ट करून झोपडीची पात्रता ठरविण्याकामी मा.सक्षम प्राधिकारी- ७ यांचे कार्यालयात सुनावणी चालू आहे सदरच्या पात्रतेबाबत कोणसही काही हरकत असल्यास त्यांनी मा.सक्षम प्राधिकारी-७ शो.पु.मा. वॉर्डे (पू.), मुंबई- ५१ यांच्या कार्यालयास हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसात संपर्क साधावा.

सहो/-
सौ. ललीता कांचन थोरारत
दिनांक : १४/११/२०२२

जाहीर नोटीस

मी श्री. सुरेश बाळाराम खोपकर तर्फे सौ. सायली सुरेश खोपकर कांदिवली आदर्श नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, नोंदणी क्र.: एम.यू.एम/ एस.आर.ए/एच.एस.जी./ (टी.सी.) /११०३३/२००६ या संस्थेतील परि-२ मधील अनु क्र. १३१ वरील श्री. विवेंद्र सिंह रघुवंश यांचेकडून दिनांक २२ जून २००४ रोजी झोपडे खरीदी केलेले होते. त्या अनुसंगाने परि-२ वर त्यांच्या नावावजवी माझे नाव समाविष्ट करून झोपडीची पात्रता ठरविण्याकामी मा.सक्षम प्राधिकारी- ७ यांचे कार्यालयात सुनावणी चालू आहे सदरच्या पात्रतेबाबत कोणसही काही हरकत असल्यास त्यांनी मा.सक्षम प्राधिकारी-७ शो.पु.मा. वॉर्डे (पू.), मुंबई- ५१ यांच्या कार्यालयास हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसात संपर्क साधावा.

सहो/-
सख: मुंबई श्री. सुरेश बाळाराम खोपकर तर्फे
दिनांक: १४/११/२०२२ सौ. सायली सुरेश खोपकर

जाहीर नोटीस

मी श्रीमती अनुसया भिकुराम देसाई कांदिवली आदर्श नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, नोंदणी क्र.: एम.यू.एम/ एस.आर.ए/एच.एस.जी./ (टी.सी.) /११०३३/२००६ या संस्थेतील परि-२ मधील अनु क्र. ९१ वरील श्री अजित ठाकरशी फुरिया यांचेकडून दिनांक १२ फेब्रुवारी २००३ रोजी झोपडे खरीदी केलेले होते. त्या अनुसंगाने परि-२ वर त्यांच्या नावावजवी माझे नाव समाविष्ट करून झोपडीची पात्रता ठरविण्याकामी मा.सक्षम प्राधिकारी- ७ यांचे कार्यालयात सुनावणी चालू आहे सदरच्या पात्रतेबाबत कोणसही काही हरकत असल्यास त्यांनी मा.सक्षम प्राधिकारी-७ शो.पु.मा. वॉर्डे (पू.), मुंबई- ५१ यांच्या कार्यालयास हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसात संपर्क साधावा.

सहो/-
श्रीमती अनुसया भिकुराम देसाई
दिनांक : १४/११/२०२२

विस्तार अमर लिमिटेड					
सीआयएन:९८०५०००एमएच१९३३पीएलसी२७२७०७					
नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट ए-४, एपीएससी-मॅकको यार्ड, सेक्टर-१८, वाशी, नवी मुंबई-४००७०३.					
दूरध्वनी: ९१-२२-२७८८०८२०, Website:www.vistaramar.com Email: roc.shubhra@gmail.com					
३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल					
(रु.लाखात)					
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही			संक्षेपेमागील लेखावर्ष ३१ मार्च २०२२
		३० सप्टे. २०२२	३० जून २०२२	३० सप्टे. २०२१	
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७०२.०५	९८७७.५१	२९६.२६	२५४९.५६
२.	कालवधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	२३.०४	१७०.५४	११.५२	१९३.५८
३.	करपुर्व कालवधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२३.०४	१७०.५४	११.५२	१९३.५८
४.	करानंतर कालवधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१६.१५	१२७.८९	७.७८	१४४.०४
५.	कालवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालवधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)	१६.१५	१२७.८९	७.७८	१४४.०४
६.	समभाग भांडवल	३२०.००	३२०.००	३२०.००	३२०.००
७.	राखीव (पुनर्मूल्यीकित राखीव वगून्स) मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत टाळबंद पत्रकानुसार उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)	एनए	एनए	एनए	एनए
८	मूल व सौमिकृत	०.५०	४.००	०.२४	१०.४५

टिप:

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्मॅन्ट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये
राजेशकुमार पंजरी
संचालक
डीआयएन:००२६१८५५

दिनांक: ११.१२.२०२२
ठिकाण: नवी मुंबई

SKIL INFRASTRUCTURE LIMITED									
Regd. Office : SKIL House, 209, Bank Street Cross Lane, Fort, Mumbai - 400 023 CIN : L36911MH1983PLC178299									
E-mail: skil@skilgroup.co.in , Website: www.skilgroup.co.in , Ph : 022-66199000, Fax : 022-22696023									
Audited Financial Results for The Quarter and Period Ended 30th September, 2022									
Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended 30/09/2022 (Unaudited)	Quarter ended 30/09/2021 (Unaudited)	Quarter ended 30/06/2022 (Unaudited)	Year ended 31/03/2022 (Audited)	Quarter ended 30/09/2022 (Unaudited)	Quarter ended 30/09/2021 (Unaudited)	Quarter ended 30/06/2022 (Unaudited)	Year ended 31/03/2022 (Audited)
1	Total income from operations (net)	11.84	5,498.72	-	6,585.77	2.05	5,498.82	-	6,585.87
2	Net Profit / (Loss) for the Period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(1,783.32)	(9,677.41)	(1,790.02)	(16,234.24)	(1,801.34)	(9,678.44)	(1,793.94)	(16,244.60)
3	Net Profit / (Loss) for the Period Before Tax, (After Exceptional and/or Extraordinary Items)	(1,783.32)	(9,677.41)	(1,790.02)	(16,234.24)	(1,801.34)	(9,678.44)	(1,793.94)	(16,244.60)
4	Net Profit / (Loss) for the Period After Tax, (After Exceptional and/or Extraordinary Items)	(1,783.32)	(9,677.41)	(1,790.02)	(16,074.04)	(1,801.34)	(9,678.44)	(1,793.94)	(16,084.40)
5	Total Comprehensive Income for the period (Compersing Profit/(Loss) for the Period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)	(1,783.32)	(9,677.41)	(1,790.02)	(16,074.04)	(1,800.91)	(9,678.44)	(1,793.94)	(16,908.97)
6	Equity Share Capital	21,657.12	21,657.12	21,657.12	21,657.12	21,657.12	21,657.12	21,657.12	21,657.12
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year).	-	-	-	12,966.04	-	-	-	(66,560.77)
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) for Continuing and discontinued operations Basic : Diluted:	(0.82) (0.82)	(4.47) (4.47)	(0.83) (0.83)	(7.80) (7.80)	(0.83) (0.83)	(4.47) (4.47)	(0.83) (0.83)	(7.81) (7.81)
NOTES : The above is an extract of the financial result filed with Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Company website (www.skilgroup.co.in) and the Stock Exchanges website (www.nseindia.com) & www.bseindia.com)									
On behalf of the Board of Directors For SKIL Infrastructure Ltd									
Shavesh Gandhi Whole Time Director - DIN: 00030623									
Place :- Mumbai									
Date :- 11th November, 2022									

JPT SECURITIES LIMITED									
Regd. Office : SKIL House, 209, Bank Street Cross Lane, Fort, Mumbai – 400 023 CIN : L67120MH1994PLC204636									
E-mail: company.secretary@jptsecurities.com, Website: www.jptsecurities.com, Tel. No.: +91-22-66199000, Fax No.: +91-22-22686024									
Unaudited Financial Results for The Quarter and Period ended 30th September, 2022 (Rs in Lacs except otherwise stated)									
Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended 30/09/2022 (Unaudited)	Quarter ended 30/06/2022 (Unaudited)	Quarter ended 30/09/2021 (Unaudited)	Year ended 31/03/2022 (Audited)	Quarter ended 30/09/2022 (Unaudited)	Quarter ended 30/06/2022 (Unaudited)	Quarter ended 30/09/2021 (Unaudited)	Year ended 31/03/2022 (Audited)
1	Total income from operations (net)	12.92	12.81	12.95	55.18	12.92	12.81	12.95	55.18
2	Net Profit / (Loss) for the Period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(2.69)	2.41	(4.50)	(2.98)	(2.69)	2.41	(4.50)	(2.98)
3	Net Profit / (Loss) for the Period Before Tax, (After Exceptional and/or Extraordinary items)	(2.69)	2.41	(4.50)	(2.98)	(2.69)	2.41	(4.50)	(2.98)
4	Net Profit / (Loss) for the Period After Tax, (After Exceptional and/or Extraordinary items)	(2.08)	1.84	(4.50)	(2.80)	(2.08)	1.69	(4.65)	(3.47)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the Period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
6	Equity Share Capital	300.60	300.60	300.60	300.60	300.60	300.60	300.60	300.60
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year).	-	-	-	147.40	-	-	-	139.88
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) for Continuing and discontinued operations								
	Basic :	(0.07)	0.06	(0.15)	(0.09)	(0.07)	0.06	(0.15)	(0.12)
	Diluted:	(0.07)	0.06	(0.15)	(0.09)	(0.07)	0.06	(0.15)	(0.12)
NOTES :									
1 The above is an extract of the detailed format of Annual / Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the company's website at www.jptsecurities.com and the website of Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e., BSE Limited at www.bseindia.com.									
By order of the Board of Directors For JPT SECURITIES LIMITED Sd/- CHINTAN RAJESH CHHEDA Whole- Time Director - DIN : 08098371									
Place: Mumbai Date : November 12, 2022									